

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ  
मर्या.नागपूर यांना हातमाग उद्योगाच्या  
विकासाकरीता सुट व इतर अर्थसहाय्य  
अंतर्गत हातमाग कापडाची प्रचार व  
प्रसिध्दी करण्यास प्रशासकीय मान्यता  
देणेबाबत ..

महाराष्ट्र शासन  
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग  
शासन निर्णय क्रमांक: हातमाग-२०२४/प्र.क्र.५४/टेक्स ३  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई -४०००३२  
दिनांक :- २९ जानेवारी, २०२५

**वाचा :-**

- १) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, क्रमांक: हातमाग २०२३/  
प्र.क्र.१०१/टेक्स ३ दि.१५ मार्च, २०२४
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: मावज-२०२१/प्र.क्र.१२६/का-३४,  
दि.१३ ऑगस्ट, २०२१.
- ३) आयुक्त वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे दि.२९ मे, २०२४  
रोजीचे पत्र, पत्र.क्र.कार्या-५(२)/ब-३१७/जाहिरात व प्रसिध्दी/४८१७/२०२४.

**प्रस्तावना :-**

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.नागपूर यांनी हातमाग उद्योगाच्या विकासाकरीता सुट व इतर अर्थसहाय्य (कार्यक्रम) अंतर्गत हातमाग कापडाची प्रचार व प्रसिध्दी, वृत्तपत्र, सोशल मिडीया, डिजीटल मिडीया इत्यादी माध्यमाद्वारे व प्रदर्शनाद्वारे करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग आयुक्तालय, नागपूर यांनी संदर्भाधिन क्र.३ येथील दि.२९ मे, २०२४ रोजीच्या पत्राद्वारे सादर केला आहे. त्यास अनुसरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या दि.१२ डिसेंबर, २०२४ रोजीच्या बैठकीत माध्यम आराखडा तयार करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.१३ ऑगस्ट, २०२१ मधील तरतुदीनुसार सदर माध्यम आराखड्यास विविध माध्यमाद्वारे हातमाग उद्योगाचा प्रचार व प्रसिध्दी करण्यास व त्यासाठी लागणा-या खर्चास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय -**

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.नागपूर यांना हातमाग उद्योगाच्या विकासाकरीता सुट व इतर अर्थसहाय्य (कार्यक्रम) अंतर्गत हातमाग कापडाची प्रचार व प्रसिध्दी विविध माध्यमाद्वारे व प्रदर्शनाद्वारे करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या माध्यम आराखड्यास व त्यानुसार येणाऱ्या खर्चास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे :-

अ.क्र.	माध्यम	मुळ दर, प्रक्रिया	तपशिल	वांरवारीता	संख्या / दिवस	एकूण अंदाजीत रक्कम (सर्व करांसहीत)
<b>बाह्य माध्यमे (प्रदर्शने) शाखा</b>						
१	महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्या.नागपूर यांच्या मार्फत प्रचार व प्रसिध्दी	शा.न.दि.२३ नोव्हेंबर, २०२३ अन्वये नियुक्त संस्थांच्या सुचीमधील संस्थांकडून विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून संस्था नियुक्त करण्याचे प्रस्तावित	राष्ट्रिय हातमाग प्रदर्शन (गांधी बुनकर मेला), नागपूर	नमूद अंदाजित रकमेच्या मर्यादेत		४५,००,०००/-
			राज्यस्तरीय हातमाग प्रदर्शनी (हथकरघा) नांदेड, नाशिक, कोल्हापूर, जळगाव (प्रत्येकी रु.३०.०० लाख)			१,२०,००,०००/-
			जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शनी (ताणा- बाणा) बुलढाणा, परभणी, हिंगोली, धुळे, चंद्रपूर, व बारामती (प्रत्येकी रु.६.०० लाख)			३६,००,०००/-
			<b>Total -A</b>			<b>२,०१,००,०००/-</b>
			<b>प्रचार व प्रसिध्दी साहित्य</b>			
			प्रिंटींग-स्टॅडी, पोस्टर, हॅण्डबील, बॅनर छपाई खर्च			१५,००,०००/-
			प्रिंटींग-पॅकेजींग, कॅटलॉग, होर्डिंग व उत्पादित मालाचे फोटो, अल्बम तयार करणे.			४,००,०००/-
			प्रिंटींग व इतर-वर्तमानपत्रात जाहिरात, सेल्समन खर्च, इलेक्ट्रॉनिकस, मिडीयाव्दारे, जाहिरात, ई-मार्केटींग करिता, ब्रॉशर तयार करणे, डिझाईनिंग, प्रिंटींग व पोस्टेज खर्चासह व मॉडलींग फोटोग्राफी डिझाईन खर्च			१७,९८,०००/-
			<b>Total - B</b>			<b>३६,९८,०००/-</b>
			<b>Total A+B</b>			<b>२,३७,९८,०००/-</b>
२	शा.नि.दि.१३.०८.२० २१ नुसार रु.५.०० कोटी इतक्या रकमेपर्यंतच्या प्रसिध्दी आराखडयासाठी एकूण खर्चाच्या ४% (रु.२०.०० लाख) आणि त्यापेक्षा प्रत्येक वाढीव रकमेसाठी २ %उर्वरित रकमेवर (रु.५ कोटी वजाजाता) प्रमाणे	शासन निर्णय तरतुदीनुसार	माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला येणारा कार्यालयीन उपकरणावरील खर्च, सॉफ्टवेअर, तात्पुरता मनुष्यबळावरील खर्च, संशोधन खर्च, वाहतूक खर्च, इतर किरकोळ खर्च			९,५१,९२०/-
			<b>Total Expenditure</b>			<b>२,४७,४९,९२०/-</b>

२. प्रस्तुत निधी खर्च करताना शासनाचे प्रचलित वित्तीय नियम व धोरणानुसार तसेच, प्रचार प्रसिध्दीच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने मान्यता दिलेल्या माध्यम आराखड्यानुसार व वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता आयुक्त वस्त्रोद्योग यांनी घ्यावी.

३. उक्त खर्च हा “मागणी क्र.व्ही-२,२८५१-ग्रामोद्योग व लघुउद्योग,११०,संमिश्र ग्रामोद्योग व लघुउद्योग आणि सहकारी संस्था (०२) (५०) हातमाग उद्योगाच्या विकासाकरीता सूट व इतर अर्थसहाय्य (राज्य हिस्सा २५%) (कार्यक्रम) २६, जाहिरात व प्रसिध्दी, लेखाशीर्ष २८५१०११९ अंतर्गत” सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०१२११०५१५२७८०२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अंजुम पठाण)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) प्रधान सचिव (वस्त्रोद्योग) यांचे स्विच सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ३) प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.
- ४) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखापरिक्षा), महाराष्ट्र-२, नागपूर.
- ५) अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) अपर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ७) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई.
- ८) आयुक्त वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य नागपूर .
- ९) उपसचिव (टेक्स ३), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) उपसचिव (अर्थसंकल्प-१७ स), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) कोषागार अधिकारी, नागपूर.
- १२) प्रादेशिक उपायुक्त (वस्त्रोद्योग) सर्व.
- १३) निवड नस्ती (टेक्स ३).